

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना
२००८-२००९ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय
तरतुदीचे वाटप "आरोग्य सेवा"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुद्धीपत्रक क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.५/का.७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ३० मे, २००८.

वाचा: शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.५/का.७, दि. १५ एप्रिल, २००८

शासन शुद्धीपत्रक :- उपरोक्त दिनांक १५ एप्रिल, २००८ च्या शासन निर्णयातील पृष्ठ क्रमांक १३ येथे नमूद "माता व ग्रेड ३ ते ४ च्या बालकांना औषधी अनुदान (२२१० ४८५८)" या योजनेचे नियंत्रक अधिकारी "मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक" या ऐवजी "मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव" असे वाचण्यात यावे.

२. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २००८०५३०९४०९४९००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(वि.रा.ठाकूर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, नाशिक / जळगांव.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक / जळगांव.

मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक / जळगांव.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक, जि.नाशिक / यावल, जि.जळगांव.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक/जळगांव.

वित्त विभाग (बजेट)/नियोजन विभाग (बजेट), मंत्रालय, मुंबई-३२

सार्वजनिक आरोग्य विभाग (बजेट), मंत्रालय, मुंबई

सहसंचालक, आरोग्य सेवा (आदिवासी उपयोजना), महाराष्ट्र राज्य, पुणे

कार्यासन अधिकारी (का.क्र. २, ६, ८, १७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.